

संतुलन आयुर्वेद

Life in Balance

**NEW PRODUCT
BOOKLET**





अनिद्रा/ शांत झोपेसाठी



काल्मो

शांत झोप लागते. तगर, मोती, शंखपुष्पी व इतर घटकांपासून बनविलेले. मन शांत न रहाणे, झोपेतही विचार चालू राहणे, छोट्या छोट्या कारणांनी चिडचीड होणे, ताण आला की धडधडणे. लहान मुले एका जागी शांत न बसणे, वस्तूची मोडतोड करणे, इतर मुलांना मारणे या सर्व तक्रारींवर मदत करते.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर.

दहा वर्षाखालील मुलांसाठी १ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे



मोती



शंखपुष्पी



तगर

जटामांसी घनवटी

मानसिक ताणामुळे वाढणारा रक्तदाब कमी करण्यासाठी, अति विचार, अतिचिंता, असुरक्षितता, न्यूनगंड भावना अशा सर्व मानसिक विकारांवर सहाय्यक, शांत झोप लागण्यासाठी, मनाला-मेंदूला शांत करण्यासाठी जटामांसी अतिशय प्रभावी असते.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



जटामांसी

मेंदूची काळजी/ स्मरणशक्ती

मेमोसॅन

शंखपुष्पी, शतावरी, ब्राह्मी यासारख्या मेधा-स्मृतीवर्धक वनस्पतींपासून तयार केलेल्या गोळ्या. लक्षात न राहणे, काल-परवा झालेल्या गोष्टी विसरणे, लहान मुलांच्या बाबतीत अभ्यास लक्षात न राहणे, परीक्षेच्या वेळी न आठवणे अशा तक्रारींवर उपयोगी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर.

दहा वर्षाखालील मुलांसाठी १ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे



शंखपुष्पी



शतावरी



ब्राह्मी



ब्राह्मी घनवटी

मनाला व मेंदूला रिलॅक्स करण्यास मदत करणारी व स्मरणशक्तीला पोषक ब्राह्मी या मध्ये आहे. ताण-तणावाच्या परिस्थितीत मनाला शांत ठेवण्यासाठी, नैराश्य कमी होऊन आत्मविश्वास वाढविण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी, विचारांचा गोंधळ कमी करून मन निर्णयाप्रत आणण्यासाठी, परीक्षेच्या दिवसांत अभ्यास विसरू नये म्हणून उपयोगी.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



ब्राह्मी

शंखपुष्पी सॅन

अभ्यासात लक्ष लागण्यासाठी, विषयाचे आकलन व्हावे, वाचलेले लक्षात राहावे आणि ऐन वेळी आठवता यावे यासाठी शंखपुष्पी उत्तम कार्य करते. मानसिक थकवा दूर करून पुन्हा उत्साह वाढण्यासाठी हितकर.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर.

दहा वर्षांखालील मुलांसाठी १ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



शंखपुष्पी



ब्राह्मी



जटामांसी

शक्तीवर्धक

सर्वपुष्टी घृत

शतावरी, केशर, मनुका यासारख्या मनाला व शरीराला पोषक वनस्पतींचे संस्कारित तूप. वजन कमी होणे, थकवा-मरगळ जाणवणे, उत्साह नसणे, वारंवार आजारी पडणे अशा तक्रारींवर उपयोगी. नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणून उत्तम. वीर्यवृद्धी होण्यासाठी तसेच पुरुषबीजाची शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त.

रोज सकाळी १ चमचा घेऊन वरून दूध वा पाणी पिणे किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



शतावरी



केशर



मनुका



व्हिटासॅन

पुरुषांसाठी शक्ती, स्फूर्तीवर्धक विशेष गोळ्या. कमी प्रमाणात शुक्राणू, अशक्त शुक्राणू, स्वप्नदोष ही पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याची कारणे असू शकतात. गर्भसंस्कारात गर्भधारणेपूर्वी पुरुषबीज शक्ती, वीर्यशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी दूध वा पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



शिलाजित



अश्वगंधा



कवच बी

जीवनसॅन

शिलाजित, विदारीकंद, अश्वगंधा अशा शक्ती वाढण्यासाठी व थकवा-मरगळ दूर होण्यासाठी उपयुक्त वनस्पतींपासून बनविलेल्या गोळ्या. वजन वाढवण्यासाठी, दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी, अशक्तपणामुळे पाय दुखणे, कंबर दुखणे कमी होण्यासाठी उपयुक्त.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



अश्वगंधा



विदारीकंद



शिलाजित



सफेद मुसळी घनवटी

मांसधातू व शुक्रधातूला पोषक असणाऱ्या मुसळी वनस्पतींपासून बनविलेल्या गोळ्या. अशक्तता, दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी गळून गेल्यासारखे वाटणे, स्फूर्ती नसणे अशा तक्रारींवर उपयुक्त.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



सफेद मुसळी



शतावरी घनवटी



बुद्धी, स्मृती, शरीरशक्तीला पोषक अशी शतावरी. थोड्याही कामानंतर थकवा जाणवणे, स्टॅमिना कमी होणे, गर्भपाताचा इतिहास असल्यास, गर्भधारणेपूर्वी गर्भाशयाची शक्ती वाढण्यासाठी, गर्भारपणात गर्भाचे पोषण व्यवस्थित होण्यासाठी, बाळंतपणात कमी झालेली शक्ती पुन्हा भरून येण्यासाठी.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



शतावरी

अश्वगंधा घनवटी

प्रतिकारशक्तिवर्धक, वातशामक तसेच शक्ती वाढवण्याच्या अश्वगंधापासून बनविलेल्या गोळ्या. वारंवार आजारी न पडण्यासाठी, अशक्तपणा व त्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, अस्वस्थता अशा त्रासांवर उपयुक्त.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



अश्वगंधा



रेचक / पोट साफ होण्यासाठी



योगसारक

बालहिरडा, हिंवाष्टक, एरंडेल तेलापासून पोट साफ होण्यासाठी बनविलेले चूर्ण. सकाळी शौचाचा आवेग न येणे, रोज शौचाला न होणे, शौचाला कडक होणे, भूक नीट न लागणे, कडक शौचामुळे मूळव्याधीचा त्रास होणे वगैरे तक्रारींवर उपयोगी.

मलावष्टंभाचा त्रास नसतानाही दर १५ दिवसांनी रात्री झोपण्यापूर्वी २ - २ चमचे चूर्ण घेण्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आतड्यात साठलेला मळ निघून जाऊन पचन सुधारण्यास उपयुक्त.

१ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



बाल हिरडा



हिंवाष्टक



एरंड



अनुलोसॅन

ज्येष्ठमध, सोनामुखी, हिरडा अशा पाचक व मलशुद्धी करणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेले चूर्ण. पचन सुधारून आमदोष कमी करणारे व पोट साफ होण्यास तसेच वायू सरून जाण्यास मदत करणारे औषध.


१ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



ज्येष्ठमध



सोनामुखी



वावडिंग

मूळव्याध



अर्शना

फिशर, मूळव्याध, भगंदर, शौचासह रक्त पडणे अशा विकारांवर उपयुक्त. शौचाला साफ होण्यासाठी, गुदभागी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त.

२ गोळ्या रात्री जेवणा नंतर पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



नागकेशर



बेलफळ



कूटज

मूत्रसंस्थेची काळजी

यूरीफ्लो

मूत्राशयासंबंधी सर्व विकारांवर उपयुक्त. लघवीला जळजळ, प्रमाण कमी, पिवळसर रंग, तीव्र गंध अशा तक्रारी कमी करण्यासाठी. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गातील संसर्गामुळे होणारे योनीदोष व यूरीन इन्फेक्शन कमी करण्यासाठी उपयुक्त.

१ गोळी सकाळी + १ गोळी दुपारी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



पुनर्नवा



गोक्षुर





सॅन यूरीकूल

पुनर्नवा, शंख भस्म, मुस्ता व इतर वनस्पतींपासून बनविलेले चूर्ण. वारंवार यूरिन इन्फेक्शन होणे, लघवी करताना जळजळ व वेदना होणे, लघवीला साफ न होणे वगैरे तक्रारींवर उपयोगी. शरीरातील उष्णता लघवीवाटे निघून जाण्यासाठी, ॲंटीबायोटिकसारखी तीव्र औषधे घ्यावी लागल्यास त्यांचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त.

१ चमचा चूर्ण सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



पुनर्नवा



शंख भस्म



नागरमोथा (मुस्ता)

प्रशांत

शक्ती-बलवर्धक. रक्तशुद्धी करून दोष लघवीवाटे बाहेर निघून जाण्यासाठी, कंबरदुखी-सांधेदुखीमध्ये तूप-साखरेसह घेणे उपयुक्त. गर्भधारणेपुर्वी स्त्रीबीज व पुरुषबीज संपन्नतेसाठी, गर्भाशयाच्या पोषणासाठी उपयुक्त.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



अश्वगंधा



कवच बी



शिलाजित



जंतनाशक



विडंग सॅन

पोटात जंत, गुदभागी खाज, भूक न लागणे, अन्न अंगी न लागणे, चेहऱ्यावर पांढरे डाग, अंगावर खाज, त्वचाविकार अशा तक्रारींवर गुणकारी. लहान मुलांना दर सहा महिन्यांनी १५ दिवस घेण्यासाठी योग्य.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर.

जंतांसाठी घ्यायच्या असल्यास २ गोळ्या मधात मिसळून दिवसातून एकदा.

लहान मुलांसाठी १ गोळी सकाळी मधात मिसळून एकदा किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



विडंग



अजमोदा



कूटज घनवटी

वारंवार जुलाब, खाण्यात थोडाही बदल झाला तर पोट बिघडणे, दिवसातून अनेक वेळा शौचाला जावे लागणे, तीव्र औषधांचा परिणाम म्हणून पातळ शौचाला होणे, ग्रहणी या विकारांमध्ये उपयुक्त.
१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर.

लहान मुलांसाठी १/२ गोळी सकाळी + १/२ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



कूटज



शर्करा नियंत्रण / शुगर कंट्रोल

मेहसॅन

कुटकी, गुडमार, हरिद्रा व इतर अशा रक्तातील साखर पचवण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेल्या गोळ्या. रक्तातील साखर कमी करण्यासाठी, मधुमेहामुळे जाणवणारा थकवा दूर करण्यासाठी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



हरिद्रा



गुडमार



कुटकी

सितासम

रक्तशर्करा व लघवीतील साखरेचा समतोल राखण्यासाठी प्रसिध्द असलेले घटक - हळद, काडेचिराईत, बिल्व, मेथी व इतर घटकांपासून बनविलेले. मधुमेहामुळे वारंवार लघवीला जाण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



काडेचिराईत



बेलफळ



मेथी



हृदयाची काळजी



हृदसॅन

हृदयाची शक्ती वाढवून रक्ताभिसरणाला मदत होण्यासाठी. हृदयाच्या कार्यामध्ये अनियमितता असल्यास कार्डिसॅन प्लस चूर्णासह घेण्यास उपयोगी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



अर्जुन



पिंपळी



वेलची

रुधिरा

सुवर्णमाक्षिक, अभ्रक भस्म, वंशलोचन इत्यादी रक्तपोषक व रक्तशुद्धी तसेच हृदयाला ताकद देणाऱ्या द्रव्यांना अर्जुनाच्या भावना देऊन बनविलेल्या गोळ्या. कमी इजेक्शन फ्रॅक्शन, हृदवाहिनी अवरोध, दम लागणे, छातीत दुखणे या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या सर्वांपासून संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. रुधिरा हे हृदयासाठी व फुफ्फुसांसाठी संरक्षक ठरते.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



सुवर्णमाक्षिक
भस्म



अभ्रक भस्म



वंशलोचन



एडिमोसॅन

पुनर्नवा मंडूर, गुग्गुळ, गोक्षुर व इतर वनस्पतींपासून संधिवात, आमवातामुळे येणारी सूज कमी करण्यासाठी बनविलेले औषध.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



पुनर्नवा



गुग्गुळ



गोक्षरु



सर्पगंधा घनवटी

उच्च रक्तदाब कमी होण्यासाठी, रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होऊन रक्तदाबाचे नियमन होण्यासाठी सर्पगंधा ही अतिशय प्रसिद्ध वनस्पती आहे.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर.



सर्पगंधा



पित्त संतुलन



प्रवाळपंचामृत / प्रवाळपंचामृत (मौक्तिकयुक्त)

प्रवाळ, शंख इत्यादी सागरात मिळणाऱ्या द्रव्यांच्या भस्मापासून बनविलेले ग्रंथोक्त औषध. नैसर्गिक कॅल्शियमचा उत्तम स्रोत. अॅसिडिटी, पोटदुखी, मळमळ, अरुची या तक्रारींवर उपयुक्त. मौक्तिकयुक्त प्रवाळपंचामृत शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी अधिक प्रभावी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर



प्रवाळ



शंख



कपर्दिक

त्वचेची काळजी

सुकांती

सोरायसिस, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन अशा त्वचारोगांमध्ये उपयुक्त. कंड कमी होण्यासाठी, सतेज कांतीसाठी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर.



मंजिष्ठा



अनंत मूळ



निंब पत्र





अनंत सॅन



अनंतमूळ रक्त शुद्धी करते तसेच त्वचा उजळण्यासाठी, चेहरा-मान-पाठ-हातांवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी, रजस्राव संतुलित होण्यासाठी, लघवीची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त. विविध त्वचारोगांत अतिशय गुणकारी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



अनंत मूळ



शतावरी

मंजिष्ठा घनवटी

रक्तशुद्धी तसेच गर्भाशयशुद्धी करणाऱ्या मंजिष्ठा वनस्पतीपासून बनविलेल्या गोळ्या. त्वचाविकारात उपयुक्त. रजस्राव कमी होणे, गाठी पडणे यासारख्या तक्रारींसाठी उपयुक्त. पाळीमध्ये पोट दुखत असल्यास अशोक-अॅलो सॅन गोळ्यांबरोबर घेतल्यास अधिक प्रभावी. १ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



मंजिष्ठा



पाचक

दीपन चूर्ण

दीपन म्हणजे अग्नि प्रज्वलित करणे. चांगली पचनक्रिया असणे हे उत्तम आरोग्याचे द्योतक आहे. ओवा, हिंग, पिंपळी यासारख्या पाचक द्रव्यांपासून बनविलेले औषध. अजीर्ण, भूक न लागणे, तोंडाची चव जाणे व पोट फुगणे अशा तक्रारींवर उपयुक्त.

१/२ चमचा जेवणावेळी भाताबरोबर दिवसातून दोन वेळा किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



पिंपळी



सैंधव लवण



ओवा



बेलगिरी घनवटी

अर्धवट पिकलेल्या बेळफळातील गर यकृताचे कार्य सुधरवणारा सिद्ध झालेला आहे. पचनाचे विकार, जसे वारंवार होणारे जुलाब, ग्रहणी (IBS), कधी बांधून तर कधी पातळ शौचाला होणे, यकृतावर सूज येणे, फॅटी लिव्हर अशा विकारांतही उपयुक्त.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



बेलफळ

वजन नियंत्रण



ओबेसॅन

यातील त्रिफळा, गुग्गुळ, दारुहरिद्रा व आमलकी यांच्या गुणांनीयुक्त औषध जे शरीरातील अवाजवी वाढलेला मेदधातू कमी करणे तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



त्रिफळा



गोरखमुंडी



गुग्गुळ

त्रिफळा गुग्गुळ वटी

वातशामक हिरडा, पित्तशामक आवळा, कफनाशक बेहडा आणि रसायन गुणांनीयुक्त गुग्गुळापासून बनविलेल्या ग्रंथोक्त गोळ्या. शरीरातील तसेच रक्तातील चरबीचे लेखन करण्यासाठी, वजन, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यासाठी तसेच रक्ताभिसरण सुधारून हृदवाहिनी अवरोध दूर करण्यासाठी उपयुक्त औषध.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



त्रिफळा



गुग्गुळ



वेरखंड





अरुथी व सांध्यांची काळजी

आर्थ्रोसॅन

वातशमनासाठी उत्तम दशमूळ, सांध्यांना पोषक पिंपळमूळ, आमपाचक मुस्ता वगैरे द्रव्यांपासून बनविलेल्या गोळ्या. आमवात, संधिवात, गुडघेदुखी, सायटिका, सूज येऊन सांधे दुखणे वगैरे तक्रारींवर उपयुक्त.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



निशोत्तर



नागरमोथा (मुस्ता)



पिंपळमूळ



अस्थिसॅन प्लस

नैसर्गिक कॅल्शियमचा प्रभावी स्रोत. हाडांची ठिसूळता, हाडे-सांधे दुखणे, कटकट आवाज येणे, जीर्ण संधिवात, ऑस्टिओपोरोसिस यामध्ये उपयुक्त. फ्रॅक्चर झाले असता सहजतेने व लवकर भरून यावे यासाठीही सहाय्यक.

१ गोळी सकाळी + १ गोळी संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



प्रवाल



शुंग



गुडूची

दशमूळ सॅन

वातशमनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'दशमूळ' पासून तयार केलेल्या गोळ्या. सर्व वात विकारांत उपयुक्त. संधिवात, सायटिका, अर्धांगावात, फेशियल पॅरालिसिस, कंपवात, वजन कमी होणे, अंग दुखणे, अंगावर सूज अशा सर्व विकारांत उपयोगी.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



अग्निमंथ



गोकुशुर



कटकारी





श्वसनसंस्थेची काळजी

प्राण सॅन चूर्ण

श्वासकासचिंतामणी, सुवर्णमाक्षिक भस्म, वंशलोचन, कंटकारी, गुडूची अशा फुफ्फुसांची कार्यक्षमता तसेच प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या द्रव्यांपासून तयार केलेला प्रभावी योग. वारंवार सर्दी, खोकला, दमा, अपुरा श्वास अशा तक्रारींवर उपयुक्त. श्वसनसंस्थेशी निगडित कोणत्याही समस्येवर उपयुक्त.

१/२ चमचा सकाळ + १/२ चमचा संध्याकाळ मधाबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



श्वासकास
चिंतामणी



श्वासकुठार



प्रवाळ



ब्रॉकोसॅन टॅब्लेट

अडुळसा, तुळस, यष्टिमधु अशा विविध वनस्पतींपासून बनविलेल्या गोळ्या. वारंवार सर्दी-खोका, घशात खवखव, दम्याची प्रवृत्ती अशा त्रासांवर उपयुक्त.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



अडुळसा



तुळस



यष्टिमधु

संशमनी वटी

प्रतिकारशक्ती वाढवून रक्तातील अशुद्धी दूर करणाऱ्या व शरीरातील आकाशतत्त्वावर काम करणाऱ्या गुळवेलीपासून बनविलेल्या अनुभवसिद्ध गोळ्या. वारंवार सर्दी-ताप-खोकला, यूरिक ॲसिड वाढणे यावर उपयुक्त.

२ गोळ्या सकाळी + २ गोळ्या संध्याकाळी पाण्यासोबत किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे.



गुडूची





भारतातील केंद्रे

पुणे

संतुलन आयुर्वेद
कार्तिक चेंबर्स,
मॉडर्न कॉलेज रोड
शिवाजीनगर, पुणे ४११ ००५
०२०-२५५३५१८८
puneshop@santulan.in

मुंबई

संतुलन आयुर्वेद
शॉप नं. १, ज्योती कुटीर,
आदर्श लेन, ऑफ मार्वे रोड,
मालाड (प), मुंबई ४०० ०६४
०२२-२८६३७७७९ / २८६५७७७९
maladshop@santulan.in

अहमदाबाद

संतुलन आयुर्वेद
जी २, हृषीकेश २,
नवरंगपुरा म्युनिसिपल स्कूलच्या समोर,
नवरंगपुरा, अहमदाबाद ३८०००९,
मोबाईल +९१८९८००४५५८८
ahmedabadshop@santulan.in

नाशिक

संतुलन आयुर्वेद
शॉप नं. १-२ चित्रबोध अपार्टमेंट,
पी अँड टी कॉलनी, बाँइज टारुन रोड,
सेबल डिलक्स हॉटेलजवळ,
नाशिक ४२२००५
०२५३-२३१९१५१
nasikshop@santulan.in

कोल्हापूर

संतुलन आयुर्वेद
सकाळ पेपर्स बिल्डिंग, पहिला मजला,
पार्वती टॉकिज जवळ, शिवाजी उद्यम नगर
कोल्हापूर ४१६ ००८
०२३१ २६५२२९१
kolhapurshop@santulan.in

INTERNATIONAL CENTRES

AUM KURZENTRUM

Römerstrasse 1 - 3, D-74629
Pfedelbach - Gleichen, Germany
Tel.: +49 (0) 7949-590, Fax 7949 - 2624,
Web : www.ayurvedakuren.com
E-mail : info@ayurvedakuren.com

Santulan Ayurveda

Wörthstrasse 11, 81667 Munich, Germany,
Tel.: +49 (0) 89 - 74053909 www.santulan.de

Santulan Life Yoga School

Herderstrasse 23, 60316 Frankfurt, Germany.
Tel.: +49 (0) 69 - 4800 2441, E-mail: info@santulan-life.de



www.santulan.in/shop

Available in all leading Ayurvedic Medicals



+91 9146044000

संतुलन उत्पादनांच्या डिलर्सच्या संपूर्ण सूचीसाठी पाह्या www.santulan.in/dealers

संतुलन उत्पादने कुरीयरने मागविण्यासाठी संपर्क - ०२२-२८६३७७७९ किंवा ईमेल - maladshop@santulan.in



SANTULAN AYURVEDA HEALING CENTRE

Near M.T.D.C. Holiday Resort, Karla, Dist. Pune, Pin 410 405. (INDIA)

☎ 91 - 8380003691 / 92 ✉ dispensary@santulan.in 🌐 www.santulan.in

या कॅटलॉगमधील माहिती वैद्यकीय व्यावसायिक, फार्मसी, वैद्यकीय संस्था आणि सामान्य जनजागृतीसाठी आहे. येथे नमूद केलेली औषधे केवळ वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावीत.